

## उपहारगृह सुविधे बाबत अर्ज

प्रति,  
मा.संचालक,  
वसंतराव नाईक शासकीय  
कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर

**विषय : संस्थेला सत्र 2021-22 मध्ये उपहारगृह सुविधा पुरविण्याबाबत**

महोदय,

आपल्या संस्थेचे संकेतस्थळ [www.vngiassnagpur.org](http://www.vngiassnagpur.org) या वर प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार, आपल्या संस्थेला सत्र 2021-22 मध्ये उपहारगृह सुविधा पुरविण्यासाठी दर संस्थेने खालील प्रमाणे निश्चित केलेले आहेत व उपहारगृहाचा मासिक भाडा पुढील प्रमाणे सादर करित आहे.

अ.क्रं	विवरण	प्रती प्लेट दर (सर्व करांसहित)
१	पोहे (१५० ग्राम)	15.00
२	पोहे + उसळ (१५० ग्राम)	20.00
३	उपमा (१०० ग्राम) (सोबत चटणी व सांबार )	20.00
४	इडली २ नग (१०० ग्राम) (सोबत चटणी व सांबार )	20.00
५	मेदू वडा २ नग (१०० ग्राम)(सोबत चटणी व सांबार )	30.00
६	अंकुरित उसळ (१५० ग्राम)	20.00
७	मसाला दोसा (सोबत चटणी व सांबार )	40.00
८	साधा दोसा (सोबत चटणी व सांबार )	30.00
९	ओम्लेट पराठा (२ अंडे व 1 पराठा )	30.00
१०	आलू पराठा /मेथी पराठा (१०० ग्राम)	20.00
११	ब्रेड ओम्लेट (२ अंडे व ब्रेड स्लाईस 2)	30.00
१२	उकडलेली अंडे (२ नग)	20.00
१३	अंकुरित कडधान्याची भेळ (१५० ग्राम)	20.00
१४	राईस प्लेट (३ चपाती , १ कटोरी भात, १ व्हेज करी , १ दाल )	70.00
१५	चहा (१०० ml)	10.00
१६	काँफी (१०० ml)	15.00
१७	दूध (१०० ml)	10.00
१८	मसाला ताक (२०० ml)	10.00
१९	सोया मिल्क (२०० ml )	MRP
२०	लस्सी (२०० ml )	20.00
२१	अमूल कूल (२०० ml )	MRP

टिप: उपहारगृहातील अन्न पदार्थांचे दर संस्थेने पुर्व निश्चित केलेले असून उपहारगृहाचा मासिक भाडा जी फर्म (किमान मासिक भाडा पेक्षा) सर्वातजास्त देईल त्या फर्मची निवड करण्यात येईल.

	किमान मासिक भाडा	उपहारगृहाचा मासिक भाडा
	३०००/-	

मासिक दर (सर्व करांसाहित) अक्षरी : -----

वरील दर मी पुढील अटी व शर्ती मान्य करून सादर करीत आहे.

दिनांक : -----/-----/2121

आपला विश्वासू

स्वाक्षरी:

नाव :

फर्मचा शिक्का :

संपर्क क्रमांक :

(कृपया पुढे पहावे )

### उपहारगृह सुविधे बाबत अटी व शर्ती

- पुरवठादार हा दुकान व आस्थापना अंतर्गत नोंदणीकृत असावा व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- पुरवठादाराचा PAN असावा, व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- पुरवठादार फर्म GST अंतर्गत नोंदणीकृत असावा व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- पुरवठादार हा अन्न व औषधी विभागा अंतर्गत नोंदणीकृत असावा व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- दरपत्रक सादर करतेवेळी अनामत रक्कम ₹ १०,०००/- (दहा हजार रुपये ) राष्ट्रीय कृत बँकेचा DD (धनाकर्ष) अर्जासोबत सादर करावा. DD (धनाकर्ष) Director, Vasantrya Naik government Institute of Arts & Social Sciences, Nagpur यांचे नावे असावा.
- सदर आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्ती मंजूर असल्याचे एक हमीपत्र संस्थेला सादर करावे.
- संस्थेच्या उपहारगृहाचे भाडे आणि विद्युत बील आपणास संस्थेला अदा करावा लागेल.
- आपण नमूद केलेले दर यांचा फ्लेक्स तयार करून उपहारगृहाच्या दर्शनी भागात लावावा आणि त्यानंतरच उपहारगृह कार्यान्वित करावे.
- आपण दर पत्रकात नमूद केलेल्या पदार्थांच्या दरात पदार्थ उपलब्ध करून द्यावे लागतील त्याशिवाय अधिकची रक्कम आकारता येणार नाही.

- दरपत्रकात नमूद केलेले पदार्थांच संस्थेच्या उपहारगृहात विक्रीला ठेवता येतील ,त्याव्यतिरिक्त इतर पदार्थांची विक्री संस्थेच्या उपहारगृहात करता येणार नाही.
- उपहार गृहात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पदार्थांचे आकारमान आणि वजन आपण दरपत्रकात नमूद केल्याप्रमाणेच असणे अनिवार्य आहे.
- उपहारगृहात कोव्हिड-१९ दरम्यान सामाजिक अंतर जोपासण्याची जबाबदारी आपणावर असेल.
- उपहारगृहाची स्वच्छता आणि नीटनिटके पणा ठेवण्याची जबाबदारी आपली असेल.
- उपहारगृहातील कचरा संस्थेच्या परिसरात कुठेही टाकता येणार नाही, या कच-याची रीतशीर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपली राहिल.
- उपहारगृहातील पदार्थ विक्रीसाठी प्लास्टिक व थर्माकोल प्लेट,चम्मच,कप आणि इतर साहित्य यांचा वापर करता येणार नाही.
- उपहारगृहात काम करण्यासाठी बालमजुर वापरता येणार नाही त्याचप्रमाणे उपहारगृहातील कर्मचा-यासाठी गणवेश असावा.
- उपहारगृहात पदार्थ तयार करण्यासाठी दर्जेदार साहित्य आणि शुद्ध गोडे तेल वापरण्यात यावे.
- उपहारगृहातील विक्रीच्या पदार्थांचा दर्जा, चव आणि विक्री किंमत तपासण्याचा अधिकार संस्थेचे संचालक,प्रबंधक, उपहारगृह समितीतील सदस्य,खरेदी समितीतील सदस्य यांना राहिल व यांनी यासंबंधी सादर केलेल्या तक्रारीची दखल घेतली जाईल.
- उपहारगृहाचे भाडे आणि विद्युत बिल दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कार्यालयात जमा करण्याची जबाबदारी आपली राहिल.
- कोव्हिड-१९ संदर्भात वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले सर्वनिर्णय अनिवार्य असतील .
- सदर आदेश कोणतीही पूर्व सूचना न देता पुर्णपणे रद्द करण्याचे अधिकार संस्थेच्या संचालकाकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
- वर नमूद केलेल्या अटी व शर्तीचा कुठेही भंग झाल्यास सदर आदेश रद्द करण्याचे अधिकार संस्थेच्या संचालकाना आहेत.

वरील सर्व अटी मला मान्य आहेत.

स्वाक्षरी:

नाव :

फर्मचा शिक्का :

संपर्क क्रमांक :

**चेकलिस्ट**

अ.क्रं.	विषय	होय/नाही	अ.क्रं.	विषय	होय/नाही
1	दुकान व आस्थापना अंतर्गत नोंदणीची सत्यप्रत		4	₹ १०,०००/- चे DD	
2	पुरवठादाराच्या PAN ची सत्यप्रत		5	अन्न व औषधी विभागा अंतर्गत नोंदणीची सत्यप्रत	
3	GST ची सत्यप्रत		6	स्वाक्षरी शिक्का व संपर्क क्रमांक	